



August 23, 2021

Mumbai - 400 051

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, **BSE Limited**

Corporate Relationship Department Phiroze Jeejee bhoy Towers Dalal Street

Mumbai- 400001

<u>Sub:</u> <u>Intimation regarding Publication of Notice informing Conduct of Annual General Meeting through VC/OAVM</u>

Dear Sirs,

This is to inform you that the Company, in terms of the requirement of Circular No. 20/2020 dated May 5, 2020, issued by the Ministry of Corporate Affairs, has given a Public Notice by way of an advertisement specifying that the Annual General Meeting will be held through VC or OAVM facility and the manner in which persons who have not registered their email addresses with the Company can get the same registered with the Company and also specifying other requirements given in the circular.

The Company had duly published the aforesaid advertisement in two newspapers viz. "Business Standard" in English and "Navshakti" (Mumbai Edition) in Marathi on August 23, 2021.

Please find enclosed copies of above stated Newspaper Advertisement for your information and record. You are requested to kindly take the same on record and oblige.

Thanking you

Yours faithfully,

For Dish TV India Limited

Ranjit Singh
Company Secretary

Membership No.-A15442

Encl.: As above

Use only 'mad money' to invest in fads



TRUTH BE TOLD

HARSH ROONGTA

"Should I invest in the Zomato IPO?" Questions like this one have become commonplace as many new age companies queue up to raise money from the stock markets.

Such queries start rising when the market turns bubbly. It is not restricted to the initial public offering (IPO) market. Investors also want to know whether they should invest in Real Estate Investment Trusts (REITs) and Infrastructure Investment Trusts (InvITs). Then there are always the latest investment

Investors with products from life insurers. a compulsive The barrage of queries made me think. It seems need to participate like another lifetime on in any ongoing March 19, 2020 when I wrote action should do in this column urging invesso by having a tors to be courageous and 'mad money' allocation-money maintain their asset allocathey can afford tion despite the all-perva-

ing then. I advocated a graduated increase in equity allocation. There was no way anybody could have predicted that this advice would be vindicated so quickly. In less than 18 months, life has turned full circle and investors cannot have enough of equities.

sive fear psychosis prevail-

These investment-related queries can divided into three kinds. The first, and the easiest to handle, are the ones regarding the latest investment products from life insurers. Against all odds, some high networth investors still nurse the hope that insurers will offer a beneficial investment product. "Tax-free returns", "safe product", and "not dependent on the stock market" are some of the buzzwords used to market them. We do not waste any time analysing such products since there is no way they

duct and a decent return - with intermediary commissions and other costs being

The second set of queries relates to the new fixed-income products that have come into the market — REITs, InvITs, and some exotic ones like peer-to-peer (P2P) lending, factoring, and invoice discounting. These are higher-yielding fixed-income products that obviously carry higher risk. On REITs or InvITs, our advice is to take such exposure to the extent your asset allocation allows through appropriate mutual fund schemes. The fund house can analyse the risks involved and spread it across the multiple instruments available in these categories. The other products are still in the "guinea pig" stage and make sense only for large investors with high risk appetite.

Queries around investing in the IPOs of new age companies are the most common nowadays as the frenzy within this market builds up. Most retail investors flit from one IPO to another, assuming that any allotment is akin to winning a small lottery. Ideally, retail investors should invest only

through appropriate mutual fund schemes that invest a part of their corpus in IPOs. The benefits of diversification across many holdings and fund house expertise will help retail investors reduce risks and enjoy the benefits of these investments.

Retail investors should avoid ad hoc investment decisions based on talk in the media. They may score a few victories but

will eventually burn their fingers. When investing remember that "more is less". The fear is that retail investors could be left holding a bunch of stocks valued at much lower than their cost price and may get turned off the stock markets for a long time. It would be much better for them to stick to an asset allocation plan and invest only through mutual funds. Investors who have a compulsive need to participate in any ongoing action should do so by allocating a fixed amount to what is called a "mad money" allocation — money they can afford to lose. This way they can indulge in the market frenzy without jeopardising their entire financial plan.

The writer heads Fee Only Investment Advisers can provide both — a safe investment pro-

Go for an electric car if you are a heavy user

Electric scooters, on the other hand, have turned into a viable option for most buyers

BINDISHA SARANG

he future of automobiles is electric. With several electric vehicles (EV), both cars and scooters, being launched over the next 6-12 months, Indian consumers will soon be spoilt for choice. Tata Motors opened the booking for its Tata Tigor EV recently ahead of its launch on August 31. And Ola Electric launched two e-scooter offerings last week — Ola S1 and S1 Pro.

Easier to maintain

EVs are easier to maintain than their petrol and diesel counterparts since they have fewer moving parts.

With fuel costs skyrocketing, the total ownership cost can work out to be lower for them than for traditional vehicles. Their purchase cost may be 10-30 per cent higher, but once you factor in the running cost, subsidies, etc, they work out to be cheaper over the tenure of ownership. This holds especially true for two-wheelers.

The biggest benefit, of course, is that they are non-polluting. Puneet Gupta, associate director, I.H.S. Markit, a sales forecasting and market research firm, says, "There is no emission, so they are good for the environment.

Fewer options available

Unlike traditional vehicles, the buyer has a limited number of options currently in the electric space. And while government subsidies are available, they come with conditions



A CAR FOR EVERY POCKET

Model P	rice (₹lakh)
Audi e-tron	99.9-117
Jaguar I-Pace	105-112
Mercedes-Benz EQC	106
Nissan Leaf EV	30
MG ZS EV	20.9-24.6
Hyundai Kona Electric	23.8
Tata Nexon EV	13.9
Tata Tigor EV	10.6
Strom Motors R3	4.5
COMING SOON	
Tesla Model 3	70-90

COMING SOON	
Tesla Model 3	70-90
Mahindra eKUV100	8-9
Mahindra e20 NXT	6-8
Tata Tiago EV	5-7

SCOOTER BUYERS HAVE MORE CHOICES NOW

COOTER BOTERS HAVE FIORE CHOICES HOW									
Particulars	HeroElectric	Ola S1 Pro	TVS iQube	Ola S1	Ather 450 Plus	Bajaj Chetak			
Price-ex showroom (₹)*	71,000	85,000	95,000	1,10,000	1,13,000	1,43,000			
Price-on road (₹)*	75,000	90,000	1,01,000	1,15,000	1,18,000	1,50,000			
Range (km)	108	121	75	181	70	90			
Battery (kWh)	1.9	3	2.3	3.9	2.9	3			
Charging time (hours)	5	5	7	6.5	5 hour 45mt	5			
Top Speed (kmph)	45	90	78	115	80	70			

*Prices in Delhi, post subsidy

attached, so they can't be ident-mobility, Frost & Sullivan affordable segments, over the availed on every EV.

Consumer perception of EVs is still weak. Kavan Mukhtyar, partner, India automotive leader, PwC India says, "There are still questions regarding repairs, resale value, and technical issues."

The biggest concern pertains to range. Mukhtyar says, "Users worry that the battery may run out before they have reached their destination." The availability of charging infrastructure, especially beyond the metros, is an issue. However, range anxiety may not remain such a problem in the near future

Cars: Cost barrier still high

Electric cars are still a few miles away from mass adoption. Kaushik Madhavan, vice pres-

says, "Most options are upmarket and expensive."

The price of electric cars ranges from around ₹4.5 lakh to ₹1.17 crore. According to Cardekho.com, Strom Motors R3 is the cheapest EV while the Mercedes-Benz EQC is the most expensive one (see table).

According to Mukhtyar, "Electric four-wheelers cost more than their petrol and diesel counterparts. Only heavy users should buy one. If you are going to drive for only 10-20 kilometres (kms) a day, then the cost difference is too high and buying one will not make economic sense. If at all you buy, do so for environmental or emotional reasons.

More models are expected, especially in the mid- and next 12-24 months. Potential buyers may reconsider then.

Source: Company data, Jefferies

The running cost of an electric car, too, is much lower: It is around ₹4.2 per km for a diesel vehicle, ₹5.7 for a petrol one, and only around ₹0.8 for an EV.

Electric scooter: Let the ride begin

In case of an electric scooter, we are well past the inflection point. Madhavan says, "This is the right time to buy an electric scooter." He adds that players are offering flexible ownership options, like buy-back guarantee, subscription programmes, short-term rentals, etc.

The key manufacturers of electric two-wheelers currently are Ather Energy, Hero Electric, Bajaj, Ola Electric, TVS Motor

Company, and Simple Energy, etc. Expect a slew of launches over the next 6-12 months.

Experts say the per kilometre running cost for an electric scooter is around ₹0.25 per km. In comparison, it is ₹2.5 per km (40 kmpl, ₹100 per litre) for a petrol scooter. If you ride 40,000 kms in four years (10,000 km per year), your total saving on fuel would be ₹90,000.

Subsidy benefit

The central government provides subsidies to EVs under the Adoption Manufacturing of Hybrid and Electric vehicle (FAME/FAME II) scheme. State governments provide additional benefits which can go up to ₹1.5 lakh. Sameer Jain, managing partner, PSL Advocates and Solicitors says. "Even the Goods and Services Tax (GST) rate for EVs is 5 per cent compared to 28 per cent for conventional fuel vehicles."

According to the recent amendment made to the second phase, the demand incentive has been increased from ₹10,000 per KWh battery capacity to ₹15,000 per KWh for electric twowheelers. The incentive has, however, been capped at 40 per cent of the total cost for them.

Four-wheelers also get an incentive of ₹10,000 per KWh battery capacity, but it extends to only a limited number of models.

If you purchase an electric

Tax advantage

vehicle on loan, you can avail of a deduction under Section 80EEB of up to ₹1,50,000 on interest paid. This deduction has been allowed from the assessment year 2020-21 to individuals only. Kapil Rana, founder & chairman, HostBooks Limited says, "An individual may use the electric vehicle either for personal or business use. If he uses it for business purposes, then he can claim a deduction on interest paid up to ₹1,50,000. Interest payment above ₹1,50,000 can be claimed as a business expense." To claim it as a business expense, the vehicle should be registered in the name of the owner or the business enterprise. The loan must be sanctioned between April 1, 2019, and March 31, 2023.

Place: Kolkata

Balmer Lawrie & Co. Ltd.

to lose

(A Government of India Enterprise) Regd. Office: 21, Netaji Subhas Road, Kolkata 700001 CIN: L15492WB1924G0I004835

Phone No. : 033-22225314, Email : bhavsar.k@balmerlawrie.con dubey.s@balmerlawrie.com Website : www.balmerlawrie.com

FACILITY TO MEMBERS TO REGISTER E-MAIL ID / PHONE NUMBER The Members of the Company who have not registered their e-mail address / mobile number with the Company are requested to register their e-mail address / mobile number by accessing the link of our Registrar & Share Transfer Agent, M/s. KFin Technologies Private Limited: https://ris.kfintech.com/

GEE LIMITED

CIN: L99999MH1960PLC011879

Regd. Off.: Plot No. E -1, Road No. 7, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra-400604
Tel. No.: +91-022-25821277; Website: www.geelimited.com; Email: shares@geelimited.com

NOTICE OF 60th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH

VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

Act. 2013 (the Act). Rules made thereunder and General Circular No. 02/2021 dated

13th January 2021, General Circular No. 20/2020 dated May 05, 2020 read with

General Circular No. 14/2020 dated April 08, 2020 and General Circular No. 17/2020

dated April 13, 2020 issued by Ministry of Corporate Affairs, the 60th Annual General

Meeting ("AGM") of the Company will be held on Monday, 13th September 2021 at

12 Noon through VC/OAVM, to transact the business as set out in the Notice of AGM

The Electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for F. Y. 2020-21

have been sent to all the members on Saturday, August 21, 2021 whose email Ids

are registered with the Company / Depository Participant(s). Pursuant to Circulars

mentioned above, the Company has not printed the Annual report and hence no hard

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the

cut-off date i.e. Friday, September 03, 2021 may cast their vote electronically on the

Ordinary and Special Business as set out in the Notice of AGM through electronic voting

system of NSDL from a place other than venue of AGM ("remote e-voting"). All the

1) The Ordinary and the Special Business as set out in the Notice of AGM may be

2) The remote e-voting shall commence on Friday. September 10, 2021 at 9:00 A. M.

3) The remote e-voting shall end on Sunday, September 12, 2021 at 05:00 P.M.

4) The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means

5) Any person, who acquires shares of the company and becomes a member of the

Company after dispatch of the Notice of AGM and holds shares as on the cut-off

date i.e. Friday, September 03, 2021 may obtain the login ID and password by

a) The remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date

b) The facility for voting at the AGM shall be made available through e-voting by NSDL

c) Members who have already cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again;

d) A person whose name is recorded in the register of members or in the register of

The Notice of the AGM along with instructions on e-voting is available or

the Company's website www.geelimited.com and also on the NSDL website

www.evoting.nsdl.com and in case of gueries, members may refer to the Frequently

Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at

the help section of www.evoting.nsdl.com or contact Ms. Shivani Sharma, Company

Secretary of the Company on Email id: shares@geelimited.com. In case of any

assistance with regards to using the technology before or during the meeting, please

beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be

and time for voting and once the vote on a resolution is cast by the members, the

copies of the Annual report will be provided.

transacted through voting by electronic means

sending a request at following email IDs:

members shall not be allowed to change it subsequently;

entitled to avail the facility of remote e-voting.

b) helpdesk.evoting@nsdlindia.com

c) rnt.helpdesk@linkintime.co.in

members are informed that:

Friday, September 03, 2021.

a) shares@geelimited.com

Members may note that :

clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx For Balmer Lawrie & Co. Ltd. Kavita Bhavsar **Company Secretary** Date: 21th August, 2021

F4767

पंजाब नैशनल बैंक

punjab national bank

Information Technology Division, HO., 5, Sansad Marg, New Delhi – 110 001 (Email ID: itdhw@pnb.co.in, Phone: 011-23311452)

Punjab National Bank invites online bids (both technical and commercial) from eligible bidders for RFP for Office 365 Email Security Solutions including Email gateway, Email DLP and Email ATP.

Interested bidders may visit our e-Procurement website https://etender pnbnet.in or https://www.pnbindia.in for downloading the detailed RFP document. The Bids are required to be submitted online using digital certificates (Signing & encryption) through our e-Procurement system Last date for online bid preparation and hash submission is 20.09.2021 at 1600 hrs. and bid submission is 21.09.2021 at 1400 hrs.

All future communications related to RFP will be uploaded on our websites https://etender.pnbnet.in and https://www.pnbindia.in. Asst. General Manage

dishti

DISH TV INDIA LIMITED

Corn Office: EC - 19 Sector 16 A Noida - 201301 ILP Regd. Office: 18th Floor, A Wing, Marathon Futurex, N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai -400013 E-mail: investor@dishd2h.com, CIN: L51909MH1988PLC287553, Website: www.dishd2h.com Tel: 0120-5047000, Fax: 0120-4357078

PUBLIC NOTICE OF CONVENING 33rd ANNUAL GENERAL MEETING THROUGH VC / OAVM

Notice is hereby given that the 33rd (Thirty Third) Annual General Meeting ('AGM') of the members of th Company will be held on **Monday, September 27, 2021, at 11:00 A.M.** (IST) through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') facility being provided by National Securities Depository Limited, in compliance rith all the applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated, April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020, and January 13, 2021 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular o. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated May 12, 2020 and January 15, 2021 respectively issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") to transact the businesses set out in the Notice calling the AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpos of reckoning the quorum under Section 103 of the Act.

n accordance with the relevant circulars, the Notice of the AGM and the Annual Report for the financial yea 2020-21 comprising of Financial Statements, Board Report's Auditor's Report and other documents required to be attached therewith will be sent in due course, only by email to all those members, whose email addresses are registered with the Company or the Depository's Participant(s). The aforesaid documents will also be available on he website of the Company viz www.dishd?h.com/annual-reports/ and also on the Website of the Stock Exchange(s) i.e. BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. The notice of AGM will also be available on the website of National Securities Denository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.

To enable participation in the remote e-voting process by those shareholders to whom the Notice of the AGM could not be dispatched, the company has made proper arrangements with their Registrar and Transfer Agents of the Company for registration of e-mail addresses in terms of relevant circulars. The process for registration of e-mail addresses is as under:-

(i) For Temporary Registration:

Pursuant to relevant circulars the shareholders including physical shareholders who have not registered their email address and in consequence the notice could not be serviced, may temporarily get their email registered with the company's Registrar and Transfer Agents viz. Link Intime India Private Limited by clicking the link: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html and follow the registration process as guided thereafter. Post successful registration of the email, the shareholder would get the soft copy of the Notice of AGM and Annual Report for the FY 2020-21 comprising financial statements, Board Report's Auditor's Report and other documents required to be attached therewith and procedure for e-voting along with User ID and password to enable e-voting fo the AGM from NSDL. In case of queries relating to the registration of E-mail addresses, shareholders, may write t rnt.helpdesk@linkintime.co.in and for e-voting related queries you may write to NSDL at evoting@nsdl.co.in.

(ii) For Permanent Registration for Demat Shareholders:

t is clarified that for permanent registration of e-mail addresses, the Members are requested to register their email address, in respect of demat holdings with the respective Depository Participant (DP) by following the procedures prescribed by the Depository Participant

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes on a the resolutions set out in the Notice of the AGM. The Company is also providing the facility of voting through oting system during the AGM ("e-voting") to those members who could not cast their vote(s) by remote e-voting. The detailed procedure for e-voting before the AGM ("remote e-voting"), as well as during the AGM ("e-voting") and participation in the AGM through VC/OAVM, has been provided in the notes to the Notice of the AGM which will b

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular nstructions for joining the AGM and manner of casting votes through e-voting.

For Dish TV India Limited

Raniit Sing

Company Secretary & Compliance Offi Membership No.: A15442

E.I.D.- PARRY (INDIA) LIMITED 🕸

CIN: L24211TN1975PLC006989 Regd. Office: 'Dare House', Parrys Corner, Chennai - 600 001. Tel: 044-25306789 Fax: 044-25341609 Website: www.eidparry.com; Email: investorservices@parry.murugappa.com

NOTICE TO MEMBERS 46th Annual General Meeting (AGM) of the Members of E.I.D.- Parry (India) Limited ('the Company') scheduled on Thursday, September 16, 2021 at 3.30 p.m. IST through Video Conference ("VC").

NOTICE is hereby given that the Forty Sixth Annual General Meeting (AGM) of th nembers of E.I.D.-Parry (India) Limited will be held on Thursday, September 16, 2021 a 3.30 p.m. Indian Standard Time (IST) through Video Conferencing (VC) or Other Audi Visual Means (OAVM) to transact the businesses as set out in the Notice dated June 29 2021 in compliance with the General Circular Numbers 14/2020, 17/2020, 20/2020, and 02/2021 issued by the Ministry of Corporate Affairs, Circular no SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as "the Circulars") and the applicable provisions of the Companies Act. 2013 and SEB isting Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2

In compliance with the above Circulars, the AGM Notice and the Annual Report for the vear 2020 - 21 comprising of the Audited Standalone Financial Statements for the yea ended March 31, 2021, Directors' Report and Auditors' Report thereon as well as the audited Consolidated Financial Statements and Auditors' Report thereon for the year ended as on that date and other reports and documents (AGM documents) has been ser electronically on August 21, 2021 to all the members whose e-mail IDs are registered with the Company's Registrar & Transfer Agent (RTA), KFin Technologies Private Limiter (KFin) or their Depository Participants.

The AGM documents are also available on the website of the Compan (www.eidparry.com), the Stock Exchanges viz. BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and on the website of Company's RTA (https://evoting.karvy.com/public/Downloads.aspx).

Members may note that no physical / hard copies of the AGM documents would be sent of provided, even if requested. Detailed instructions to Members for registration of the email addresses, manner of participating in the 46th AGM through VC / OAVM including nanner of e-voting is set out in the Notice of the AGM.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act. 2013 and Rule 20 of th Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and the provisions of Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the circulars, Members are provided with th acility to cast their votes electronically, through the e-voting services provided b M/s. KFin Technologies Private Limited on all Resolutions set forth in the Notice.

person whose name is recorded in the register of members or in the register of beneficia whers maintained by the depositories as on the cut-off date (September 9, 2021) only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the genera eeting. Any person who becomes a member of the Company after despatch of Notice of the AGM but on or before the cut-off date may obtain User ID and password by contactin KFin's Toll Free No. 1-800-309-4001 or by sending an email request t evoting@kfintech.com or einward.ris@kfintech.com. The voting rights of the Members shall be in proportion to their shareholding in the Company as on September 9, 202 cut-off date). A person who is not a Member as on the cut-off date should treat this Notic or information purposes only.

he remote e-Voting portal will be open from 9.00 a.m. IST, Sunday, September 12, 202 to 5.00 p.m. IST, Wednesday, September 15, 2021. The remote e-voting module shall b disabled for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by member, the nember shall not be allowed to change it subsequently and such vote which has beer cast shall be treated as final. The facility for voting will also be made available during the AGM, and those Members present in the AGM through VC facility, who have not cast the vote on the resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-Voting system during the AGM. Members wh nave voted through remote e-Voting will be eligible to attend the AGM but shall not be allowed to cast their vote during the AGM.

flembers will be able to attend the AGM through VC/OAVM facility or view the live webcast of AGM provided by KFin at https://emeetings.kfintech.com/. Members ma kindly refer to the detailed guidelines given in the Notice of the AGM for joining AGM

In case of any query or grievance pertaining to e-voting or attending the AGM through VC OAVM, Members may contact Ms. Sheetal Doba, Manager - Corporate Registry KFin Technologies Private Limited, Unit: E.I.D.-Parry (India) Limited, Selenium Tower E Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad – 500 032. Contac No. 040-6716 1509, e-mail: Sheetal.doba@kfintech.com

Notice is also hereby given that the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from September 10, 2021 to September 16, 2021 (both days inclusive) in accordance with the provisions of Section 91 of the Companies Act 2013 read with Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 for the purpose of AGM

For E.I.D.-Parry (India) Limited Biswa Mohan Rath Date : August 23, 2021 Company Secretary

OLYMPIC OIL INDUSTRIES LIMITED CIN: L15141MH1980PLC022912

Regd. Off.: 709, C Wing, One BKC, Near Indian Oil Petrol Pump, G Block, BKC, Bandra (East), Mumbai - 400051 Tel.: 9122 2654 0901 E-Mail ID: olympicoilltd@gmail.com

Website: www.olympicoil.co.in Fax: 91 22 26520906 NOTICE TO MEMBERS REGARDING 41ST ANNUAL GENERAL MEETING THROUGH VIDEO CONFERENCING / OTHER AUDIO VISUAL MEANS

Members may please note that the 41st Annual General Meeting ("AGM") of Olympic Oil Industries Limited ("the Company") will be held through Video Conferencing ('VC') facility / other audio visual means ('OAVM') on Saturday, September 25, 2021 without the physical presence of the Members at a common venue in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules framed thereunder and Securities and Exchange of India (Listing Obligations and Disclosure Regulations, 2015 read with General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circular dated May 12, 2020 and January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular') to transact the businesses

that is set forth in the Notice of the AGM. In compliance with MCA and SEBI Circulars, the Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2020-21 will be sent only by e-mail to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s). The Notice of the AGM and the Annual Report for Financial Year 2020-21 will be made available on the Company's website at http:// olympicoil.co.in/ and can also be accessed on the websites of the

Stock Exchange i.e. at www.bseindia.com.

Members can attend and participate in the AGM through the VC facility / OAVM ONLY, the details of which are provided by the Company in the Notice of the AGM. Accordingly, please note that no provision has been made to attend and participate in the 41st AGM of the Company in person to ensure compliance with the directives issued by the government authorities with respect to Covid-19. Members attending the Meeting through VC facility / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

As per the MCA and the SEBI Circulars, no physical copies of the Notice of AGM and the Annual Report will be sent to any Member. Members who have not yet registered their e-mail addresses with the Company/Depository Participant are requested to follow the process mentioned below, for registering their e-mail addresses to receive Notice of the AGM, Annual Report and/or login details for joining the 41st AGM through VC facility / OAVM, including e-voting

Holding

Physical | Send a request to the Registrar and Transfer Agents of the Company Link Intime Private Limited at rnt. helpdesk@linkintime.co.in mentioning the name and address of the Member, along with scanned copy of the share certificate (front and back), selfattested copy of the PAN card and self-attested copy of any document (eg.: Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of

Holding

Please register / update your email addresses with your Depository Participant (DP) as per the process

The Company is providing remote e-voting facility to the members to cast voting rights using an electronic voting system from a place other than venue of the Meeting ("remote e-voting"). The members will also be given an opportunity to cast votes electronically during the AGM ("evoting"). The manner of e-voting including remote e-voting is provided in the Notice of the AGM.

For Olympic Oil Industries Limited

Place: Mumbai Nipun Verma Date: August 21, 2021 **Whole-time Director**

Date: August 22, 2021



contact on the Helpline number +022-25821277









By order of the Board of Directors



Payal Agarwal

DIN: 07198236

Whole time Director & CFO



























The spirit of Mumbai is now 93 years old!



www.freepressjournal.in

दि सह्याद्रि सहकारी बॅक लि. , मुंबई

मुख्य कार्यालय: ४४६, जे.एस.एस. रोड, चिरा वाझार, मुंबई-४०० ००२ दुर. क्र. (०२२)-२२०५ ४६४३/२२०१ ७४७७/२२०१ ६७७० recovery@thesahyadribank.com / sahyadriho@rediffmail.com

[नियम १**०**७ पोटनियम ११ (ड-१)]

स्थावर मालमत्तेकरीता ताबा सुचना

ज्या अर्थी खाली सही करणार हे **दि सह्याद्रि सहकारी बॅक लि - , मुंबई** चे महाराष्ट्र सहकारी संस्था, अधिनियम १९६ ${f o}$ चे कलम १५६ आणि नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये वसुली अधिकारी असून त्यांनी दि .३०/०३ /२०१९ रोजी कर्जदार ३ सौ - भाग्यश्री सचिन भोसले (प्रो - मे -आभास एंटरपायझेस) आणि सहकर्जदार ३ मे -समिलॉन प्रॉपर्टीज लिमिटेड (भागीदार १३ सौ अश्विनी प्रविण भोसले व भागीदार २३ श्री प्रविण कृष्णा भोसले) या कर्जदारास मागणी (डिमांड) नोटीस पारीत करून नोटीसीमध्ये नमूद केलेली रक्कम **रू.३१,८१,८३२/ (अक्षरी ३ एकतीस लाख ऐक्याऐशी हजार आठशे बत्तीस रूपये फक्त**) सदर नोटीस मिळाल्याच्या दिनांकापासून आणि कर्जदार यांने रक्कम जमा करण्यास कसूर केली आहे, खाली सही करणाऱ्याने दि · o८ /o५ /२०१९ रोजी जप्तीची नोटीस दिली असन, पढ़े निर्दिष्ट केलेली मालमत्ता जप्त करण्यात आली आहे .

कर्जदारांनी रक्कम परतफेड करण्यास कसूर केल्याने येथे सदर कर्जदारास याप्रमाणे नोटीस देण्यात येत आहे व सर्व नागरिकांना, खाली निर्दिष्ट केलेल्या मालमत्तेचा खाली सही करणाऱ्याने त्याला /तिला महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १**०**७ पोटनियम ११ (ड१) अन्वये दिलेल्या अधिकारानुसार **२० ऑगस्ट २०२१** या दिवशी ताबा घेतला आहे .

विशेत: सदर कर्जदाराला व इतर सर्व जनतेला येथे सावधगिरीची सूचना देण्यात येते की, सदर मालमत्तेसंबंधी कोणतेही व्यवहार करू नयेत व सदर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार हा दि सह्याद्रि सहकारी वॅक लि . , मुंबई यांच वोजा दि . ३१/०७/२०२१ अखेर **रू . ४२,५७,०७२/ (रूपये बेचाळीस लाख सत्तावन्न हजार बहात्तर फक्त**) व त्यावरील व्याज रक्कमेच्या अधीन राहील .

स्थावर मालमत्तेचे वर्णन / तपशिल

सौ भाग्यश्री सचिन भोसले यांच्या मालकीचे निवासी ः घर फ्लॅट नं . ३०३, तिसरा मजला, मोरया अपार्टमेंट हाऊस नं . १४५९/00२, जुना घर क्र . ४८१, सेक्टर .१९, कोपरखैरणे, नवी मुंबई $\,$ ४00 ७०९ $\,$ (क्षेत्रफळ : ३२ ची .मी .)

दिनांक : २०.०८.२०२१ ठिकाण : नवी मुंबई

Sd/-(समीर सुदाम सपकाळ) वसनी अधिकारी महाराष्ट्र सहकारी संस्था, अधिनियम १९६० चे कलम १५६ आणि नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये



केअर रेटींग्ज लिमिटेड

(सीआयएन : एल६७१९०एमएच१९९३पीएलसी०७१६९१) नों. कार्यालय : ४ था मजला, गोदरेज कोलिसियम, सोमैय्या हॉस्पिटल रोड, ऑफ इस्टर्न एक्प्रेस हायवे, सायन (पूर्व), मुंबई-४०० ०२२ फोन क्र. +९१-०२२-६७५४ ३४५६, फॅक्स क्र. : +९१-०२२-६७५४ ३४५७ ई-मेल : investor.relations@careratings.com, वेबसाईट : www.careratings.com

२८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि रिमोट ई-व्होटींग ची माहिती

याद्वारे सूचना देण्यात येते की, एजीएम च्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी केअर रेटींग्ज लिमिटेडच्या सभासदांची अङ्गाविसावी (२८वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१ रोजी दु. ३.३० वा. भाप्रवे. एकाच ठिकाणी सभासदाच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय एजीएमला बोलाविण्यासाठीच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रयोज्य तरतुदी आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या जनरल सर्क्युलर क्र. २०/२०२० दिनांक ०५ मे २०२०, सहवाचता जनरल सर्क्युलर क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० आणि ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१ (''एमसीए सर्क्युलर्स'') आणि सिक्युरीटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ने जारी केलेल्या दिनांक १२ मे, २०२० आणि १५ जानेवारी २०२१ (एकत्रित ''सेबी सर्क्युलर्स'' असा उल्लेख) च्या अनुपालनात एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') सुविधेमार्फत होईल.

एमसीए आणि सेबी सर्क्यलर्स नसार (कंपनीने कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस किंवा तिचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंटकडे ईमेल पत्ते नोंद्विलेल्या कंपनीच्या सर्व सभासदांना इलेक्ट्रॉनिकली शुक्रवार २० ऑगस्ट, २०२० रोजी वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना पाठविली आहे.

एजीएमच्या सूचनेसह वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल हा कंपनीची वेबसाईट www.careratings.com वर आणि स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाईट म्हणजेच अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर तसेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर सुद्धा उपलब्ध आहे. सभासदांना एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठविण्याच्या आवश्यकतेला एमसीए सर्क्युलर आणि सेबी सर्क्यलर्स द्वारे प्रतिबंध करण्यात आला आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहवाचता सुधारणेनुसार कंपनीज (मॅनेजमेंट ऑण्ड ऑडमिनिस्ट्रेशन) रुल्स, २०१४ च्या नियम, २० आणि इन्स्टिट्यूट ऑफ सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी लिस्टिंग रेग्युलेशन्स ॲण्ड सेक्रेटरीयल स्टॅण्डर्ड ऑन जनरल मिटींग्ज (एसएस) नुसार सभासदांना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे पुरविलेले ई-मतदान प्लॅटफॉर्म वापरून एजीएमच्या सूचनेत नमूद सर्व ठरावांवर त्यांचे मतदान करण्याची सुविधा पुरविण्यात येईल. सर्व सभासदांना कळविण्यात येते की,

- एजीएम च्या सूचनेत मांडलेले कामकाज इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानामार्फत
- रिमोट ई-व्होटींग शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१ रोजी स. भाप्रवे. ९.०० वा. सुरू
- रिमोट ई-व्होटींग सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१ रोजी सं. भाप्रवे. ५.०० वा. समाप्त
- डी. रिमोट ई-व्होटींग मार्फत किंवा एजीएम मध्ये ई-व्होटींग सिस्टीम मार्फत मत देण्याची पात्रता ठरवण्यासाठी कट-ऑफ डेट आहे मंगळवार ०७ सप्टेंबर, २०२१
- ई-मेल ने २८ व्या एजीएम ची सूचना पाठवल्यानंतर कोणतीही व्यक्ती कंपनीची सभासद झाली व मंगळवार ०७ सप्टेंबर, २०२१ ह्या कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असल्यास ती evoting@nsdl.co.in किंवा investor.relations@careratings.com वर एक विनंती पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. तथापि, जर एखादी व्यक्ती रिमोट ई-व्होटींग साठी एनएसडीएल कडे आधीच नोंदवलेली असेल तर ती मत देण्यासाठी विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड वापरु शकते
- त्याशिवाय ई-मतदानाची सुविधा एजीएममध्ये सुद्धा पुरविण्यात येईल. जे सभासद व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर असतील आणि रिमोट ई-व्होटींगच्या मार्गाने ठरावावर अगोदर त्यांचे मतदान केलेले नसेल ते एजीएम दरम्यान ई-मतदान पद्धतीमार्फत मतदानासाठी पात्र राहतील.
- सभासदांनी नोंद घ्यावी की, रिमोट ई-व्होटींग मॉड्युल १३ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं. ५.०० वा. एनएसडीएल द्वारे बंद करण्यात येईल आणि सभासदाने ठरावावर एकदा केलेल्या मतदानात सभासदाला त्यानंतर बदल करण्याची परवानगी देण्यात येणार नाही
- ज्या सभासदांनी एजीएम पूर्वी रिमोट ई-व्होटींग मार्फत त्यांचे मतदान केलेले आहे ते एच. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहू शकतात. परंतु एजीएममध्ये ई-व्होटींग पद्धतीमार्फत त्यांचे मतदान करण्यासाठी हकदार नाहीत
- आय. एजीएममध्ये सहभागी असलेले आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटींग मार्फत त्यांचे मतदान न केलेले सभासद एजीएम दरम्यान ई-व्होटींग सिस्टममार्फत त्यांचे मतदान
- ज्या व्यक्तीची नावे कट ऑफ तारखेस डिपॉझिटरीजकडे असलेले लाभकारी मालकांचे रजिस्टर किंवा सभासद रजिस्टरमध्ये नोंदविलेली असतील तेच फक्त रिमोट ई-व्होटींग सुविधा घेण्यासाठी तसेच एजीएमच्या वेळी ई-मतदान करण्यासाठी
- रिमोट ई-व्होटींगची पद्धत आणि प्रक्रियेकरिता सभासद एजीएमच्या सूचनेत दिलेली माहिती पाह् शकतात आणि ई-व्होटींगच्या संदर्भात कोणतीही चौकशी किंवा माहिती हवी असल्यास सभासद सभासदांसाठी असलेल्या फ्रिकेंटली आस्क्ड केश्चन्स चा संदर्भ घेऊ शकतात आणि भागधारकांसाठी ई-व्होटींग युजर मॅन्युअल www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे किंवा टोल फ्री १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४३० वर फोन करावा किंवा evoting.nsdl.co.in येथे श्रीम. पह्नवी म्हात्रे किंवा श्री. अमित विशाल यांचेकडे विनंती पाठवावी.

सभासदांना इलेक्ट्रॉनिक स्वरुपात शेअर्स धारण केले असल्यास भविष्यात कंपनीकडून वार्षिक अहवाल, सूचना सर्क्युलर्स इ. सह सर्व पत्रव्यवहार प्राप्त करण्यासाठी त्यांच्या डीपींकडे आणि प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केले असल्यास कंपनी आणि/किंवा आरटीएकडे त्याचे ई-मेल पत्ते नोंदविण्याचा/अपडेट करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. सभासदांना एजीएममध्ये ई-व्होटींग किंवा रिमोट ई-व्होटींगमार्फत मतदान करण्याची पद्धत आणि एजीएम मध्ये सहभागी होण्यासाठी तपशिल आणि एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या टीपा वाचण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

ठिकाण : मुंबई

दिनांक : २० ऑगस्ट, २०२१

केअर रेटींग्ज लिमिटेड साठी

नेहल शहा कार्यकारी सचिव आणि अनुपालन अधिकारी

Place: Mumbai

Subhanarayan Muduli Company Secretary

For Anjani Portland Cement Limited

गरीख: ऑगस्ट २३, २०२१

स्थळ: महाराष्ट्र

d2h

dishti

डिशटीवी इंडीया लिमिटेड कॉर्पोरेट कार्यालयः FC-19, सेक्टर-16A, नोएडा - 201 301, (उ.प्र.)

नोंदणीकत कार्यालयः 18वा मजला, ए विंग, मॅराथन फ्यचरेक्स, एन एम, जोशी मार्ग, लोअर परळ, मबर्ड - 400013 र्इ-मेलः investor@dishd2h.com, CIN: L51909MH1988PLC287553, वेबसाईटः www.disl

दूरध्वनी क्रमांकः 0120-5047000, फॅक्स क्रमांकः 0120-4357078 व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून 33 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीचे

. आयोजन करण्याची सार्वजनिक सूचना

गद्वारे अशी सचना देण्यात येत आहे की कंपनीच्या सदस्यांची **वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') सोमवार, 27 सप्टेंब**न्

2021 रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार (IST) सकाळी 11:00 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या ('व्हीसी')/इतर ऑडिओ

व्हिजुअल साधनाच्या ('ओएव्हीएम') माध्यमातून आयोजित केली जाणार आहे. कंपनी अधिनियम, 2013 च्या सर्व लागृ

ऑफ इंडिया (दायित्व आणि प्रकटीकरण सचीबद्ध करण्याची आवश्यकता), 2015 यांचे अनपालन आणि कॉपॉरेट कार्य

मंत्रालय ("MCA परिपत्रके") यांनी जारी केलेली परिपत्रके क्रमांक 14/2020, 17/2020, 20/2020 आणि 02/2021

अनुक्रमे दिनांक 8 एप्रिल 2020, 13 एप्रिल 2020, 05 मे 2020 तारखांचे आणि 13 जानेवारी 2021 तारखेचे, 2015 सह वाचन आणि व्यवसायांनी वार्षिक सर्वसाधारण बैठक (एजीएम) घेण्याच्या संदर्भात सिक्युरिटीज् ॲन्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ

इंडियाने ("सेबी परिपत्रके") जारी केलेल्या अनुक्रमे 12 मे 2020 आणि 15 जानेवारी 2021 तारखांची परिपत्रके क्रमांव

SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 आणि SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 चे वाचन यांचे अनुपालन

करून ही सुविधा नॅशनल सिक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड यांच्यावतीने पुरवण्यात येणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच

('व्हीसी')/इतर ऑडिओ व्हिजुँअल साधनाच्या ('ओएव्हीएम') माध्यमातून एजीएमला उपस्थित असणाऱ्या सदस्यांची गणन

संबंधित परिपत्रकांनुसार, एजीएमची सूचना आणि वित्तीय विवरणपत्र, संचालक मंडळाचा अहवाल, ऑडिटरचा अहवाल आणि

इतर कागदपत्रे जोडलेला आर्थिक वर्ष 2020-21 चा वार्षिक अहवाल. ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनीकडे नोंदवले गेले

आहेत त्यांनाच किंवा डिपॉझिटरीमधील सहभागींना ई-मेल द्वारे योग्य वेळी पाठवला जाईल. वर नमूद केलेली कागदपत्रे कंपनीच्या वेबसाईटवरदेखील म्हणजे www.dishd2h.com/annual-reports/ इथे उपलब्ध असतील. तसेच स्टॉक

एक्सचेंज(स्) म्हणजे बीएसइ लिमिटेड (बीएसइ) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसइ)च्या अनक्रमे

www.bseindia.com आणि www.nseindia.com या वेबसाईट्सवरदेखील उपलब्ध असतील. एजीएमची सूचनादेखील

ज्यांच्याकडे एजीएमची सूचना पाठवली जाऊ शकत नाही, अशा भागधारकांना दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागी होण्यासाठी, संबंधित परिपत्रकांसाठी ई-मेल नोंदवून घेण्यासाठी कंपनीने त्यांचे निबंधक आणि कंपनीचे हस्तांतरण अधिकारी

संबंधित परिपत्रकांच्या अनुषंगाने प्रत्यक्ष भागधारकांसह इतर भागधारक ज्यांनी त्यांचा ईमेल नोंदवला नसल्यामळे त्यांना सचना

दिली जाऊ शकत नाही, ते तात्पुरते त्यांचे ईमेल कंपनीच्या निबंधकांकडे आणि हस्तांतरण अधिकाऱ्यांकडे नोंदवू शकतात. उदा

लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html या लिंकवर क्लिक करून त्यात दिलेल्या सूचनांनुसार नोंदणी प्रक्रियेची पूर्तता करा. नोंदणी यशस्वी झाल्यानंतर, भागधारकाल एनएसडीएलकडून एजीएमची सूचना आणि वित्तीय विवरणपत्रासह, मंडळाच्या अहवालावरील ऑडिटरचा अहवाल आणि इतर . 5. हागदपत्रे जोडलेला आर्थिक वर्ष 2020-21 चा वार्षिक अहवाल आणि ई-मतदान करण्याच्या प्रक्रियेसह एजीएमसाठी ई-मतदान प्रक्रिया सक्रिय करण्यासाठी यजर आयडी आणि पासवर्ड याची सॉफ्ट कॉपी मिळेल. ई-मेल नोंदवणी संदर्भात काही प्रश्न असतील तर भागधारकांनी rnt.helpdesk@linkintime.co.in इथे ई -मेल लिहावे आणि ई-मतदानाच्या संदर्भातील

हे स्पष्ट केले आहे की, कायमस्वरूपी ई-मेल पत्ते नोंदविण्यासाठी, डिपॉझिटरी सहभागींसह(डीपी) डिमॅट होल्डिंग्जशी संबंधित डेपॉझिटरी सहभागींसाठी ठरवलेल्या प्रक्रियेनुसार सदस्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदवावेत अशी विनंती आहे,

एजीएमच्या सचनेमध्ये निश्चित केलेल्या सर्व ठरावांनसार कंपनी तिच्या सर्व सदस्यांना मतदान करण्यासाठी दरस्थ ई-मतदान

र्ई-मतदान) कंपनी ई-मतदान प्रणालीद्वारें मतदान करण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देत आहे. एजीएमपूर्वी र्ड-मतदान' करण्याची ("दूरस्थ ई-मतदान") तसेच एजीएममध्ये (ई-मतदान) मतदान करण्याची सविस्तर प्रक्रिया आ व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया, एजीएमच्या सूचनेमध्ये नोंदवून योग्यवेळी पाठवली जाईल.

एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या सर्व नोंदी विशेषतः, एजीएममध्ये सहभागी होण्याबद्दल आणि ई-मतदानाद्वारे मत देण्याची पद्धत

Anjani Portland Cement Limited

Chakala Junction, Andheri (East), Mumbai-400093 Website: www.anjanicement.com Tel No: +91 22 62396051 Email Id: secretarial@anjanicement.com

सदस्याना स्चना

याद्वारे सूचना देण्यात येते की, अंजनी पोर्टलॅन्ड सिमेंट लिमिटेडच्या ('सदर कंपनी')

सभासदांची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा त्या सभेच्या सूचनेमध्ये नमूद केलेले

कामकाज करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (''व्हीसी'') / अन्य दुक्श्राव्य साधनांच्या

माध्यमातन (''ओएव्हीएम'') बधवार, १५ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १०:३० (भा

सर्वसाधारण सभा, कंपनी अधिनियम २०१३ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने निर्गमित केलेली दिनांक १३ जानेवारी २०२१, ५ मे २०२०, ८ एप्रिल २०२० आणि १३ एप्रिल २०२० ची परिपत्रके तसेच दिनांक १५ जानेवारी २०२१ चे सेबी द्वारे

निर्गमित केलेले परिपत्रक यामधील तरतुदींची पूर्तता करीत फकत व्हीसी/ओएव्हीएम

द्वारेच घेण्यात येईल. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रतिनियुक्त व्यक्तींची नियुक्ति करण्याची

मुविधा उपलब्ध राहणार नाही. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये इलेक्ट्रॉनिक पध्दतीने सहभागी

३७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस व त्यासह २०२०—२१ चा वार्षिक अहवाल

इलेक्टॉनिक माध्यमातन फक्त त्याच सभासदांना पाठविले जातील ज्यांचे ई—मेल पत्ते कंपनीकडे किंवा नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) किंवा

सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) (''डिपॉझिटरीज'')

यांच्याकडे नोंदणीकृत आहेत, तसेच ते कंपनीच्या www.anjanicement.com या

संकतेस्थळावर आणि स्टॉक एक्स्चेंजच्या www.bseindia.com आणि

www.nseindia.com या संकतेस्थळांवर तसेच निबंधक आणि हस्तांतरणकर्ता

अभिकर्ते केफिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (केफिनटेक) यांच्या

जे सभासद पत्यक्ष छापील शेअर्स धारण करीत आहेत किंवा त्यांनी त्यांचे रीमेल पत्ते

कंपनीकडे नोंदणीकृत/अद्ययावत् केलेले नाहीत, त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी त्यांच्या फोलीओ क्रमांकाचा तपशील तसेच ओळख दर्शविणारा पुरावा म्हणून

स्वयंसाक्षांकित पॅन कार्ड ची प्रत तसेच सभासदाच्या पत्त्याचा पुरावा म्हणून अन्य

दस्तऐवजाची (उदा. वाहन चालक परवाना, निवडणुक ओळखपत्र, पारपत्र)

स्वयंसाक्षांकित प्रत, secretarial@anjanicement.com किंवा केफिनटेक यांना

einward.ris@kfintech.com वर पाठवावी आणि जे सभासद डिमटेरिअलाज्ड स्वरुपात शेअर्स धारण करीत आहेत त्यांनी जर त्यांचे ईमेल पत्ते त्यांच्या डिपॉझिटरी

पार्टिसिपन्ट्सकडे नोंदणीकृत / अद्ययावत् केलेले नसतील तर त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते, ते ज्या डिपॉझिटरी पार्टीसिपन्ट्सकडे त्यांचे डिमॅट

ई—वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी आणि ई—मतदान सविधा . उपलब्ध करण्यासाठी कंपनीने केफिनटेक यांना अधिकृत अभिकर्ते म्हणून नियुक्त केले

आहे. सभासद त्यांची मते ऑनलाईन पध्दतीने रविवार, १२ सप्टेंबर २०२१ रोजी

सकाळी १०:०० (भा.मा.वे.) पासून ते मंगळवार १४ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी

< :०० (भा.मा.वे) पर्यंत देऊ शंकतील. ई—मतदानाची वेळ संपल्यानंतर ती सविधा

निष्क्रीय करण्यात येईल. जे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहतील

आणि त्यांनी त्यांची मते जर अगोदरच दिलेली नसतील तर त्यांनाही वार्षिक

सर्वसाधारण सभा चाल असतांना ई—मतदान सविधा उपलब्ध करून देण्यात येईल त्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी त्यांची मते दिलेली असतील त्यांनाही वार्षिक

सर्वसाधारण सभेमध्ये व्हीसी/ओएव्हीएम द्वारे सभेमध्ये उपस्थित/सहभागी होता येईल

ज्या सभादांची नांवे 'निधारित दिनांकापर्यंत' म्हणजचे ८ सप्टेंबर २०२१ पर्यंत

सभासदांच्या) नोंदवहीमध्ये अभिलेखित असतील किंवा डिपाझिटरीज द्वारे ठेवलेल्या

लाभधारक मालक या नोंदवहीमध्ये (इलेक्ट्रॉनिक शेअर्स धारण करीत असल्यास)

अभिलेखित असतील तेच फक्त दूरस्थ ई—मतदान सुविधेचा लाभ घेण्यास पात्र

ज्या व्यक्ती कंपनीने इलेक्ट्रॉनिक माध्यमातुन सुचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स

प्राप्त करुन घेत असतील आणि कंपनीचे सभासद होत असतील व 'निर्धारित दिनांकास'

म्हणजे ८ सप्टेंबर २०२१ रोजी शेअर्स धारण करीत असतील, ते निबंधक आणि शेअर हस्तांतरण अभिकर्ता केफिन टेक्नॉलॉजिज प्रा. लि., यांना

einward.ris@kfintech.com वर फोलिओ क्रमांक / डीपी आयडी आणि

क्लायंट आयडी पाठवून विनंती करुन लॉगीन आयडी आणि पासवर्ड मागवू शकतील.

कंपनीच्या संचालक मंडळाने ३१ मार्च २०२१ रोजी समाप्त होणाऱ्या वित्तीय वर्षासाठी

शेफारस केलेला लाभांश प्राप्त करण्यासाठी सभासदांची पात्रता निश्चित करण्यासाठी

कंपनीने बुधवार, ८ सप्टेंबर २०२१ ही तारीख 'अभिलेख दिनांक' म्हणून निश्चित

केली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांच्या संमतीच्या अधीन राहुन, कंपनी अधिनियम २०१३ नुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या समाप्तीपासून विहीत केलेल्या

कालावधीत, ज्या सभासदांची नांवे कंपनीच्या सभासदांच्या नोंदवहीमध्ये अभिलेख देनांकास दर्शविलेली असतील त्या सभासदांना तसेच डिमटेरीअलाज्ड पध्दतीने धारण

केलेल्या शेअर्सच्या बाबतीत ज्या सभासदांची नांवे डिपॉझिटरीज द्वारे त्या तारखेपर्यंत

ठाभधारक मालक म्हणून उपलब्ध करुन दिली असतील त्या सभासदांना लाभांश अदा

पंबंधित परिपत्रकांनुसार, ज्या सभासदांनी त्यांच्या बॅकेच्या खात्यांचा तपशील अद्यावत्

केला आहे त्यांना इलेक्ट्रॉनिक पध्दतीने लाभांश अदा कलेा जाईल. ज्या सभासदानी

त्यांच्या बॅकचा तपशील अद्ययावत् केलेला नाही त्या सभासदांना लाभांश पत्रे /

आयकर कायदा १९६१ जो वित्त कायदा २०२० नुसार सुधारित केला आहे त्यानुसार,

. एप्रिल २०२० नंतर वितरित केलेले लाभांश संभासदांच्या हाती करपात्र असतील

।भांशाचे अधिदान करतेवेळेस कंपनी सुरुवातीसच कर कपात (टीडीएस) करुन घेईल

सभासदांना विनंती करण्यात येते की त्यांनी आयकर कायदा १९६१ मधील

ई—मतदानाबाबत काही शंका/तक्रारी असतील तर त्या कंपनी सचिव यांना secretarial@anjanicement.com वर पाठवाव्यात किंवा ०२२-६२३९६०५१

वर संपर्क करावा किंवा केफिनटेक यांच्या https://evoting.kfintech.com या

संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या 'हेल्प' आणि 'एफएक्यु' या विभागामध्ये द्याव्यात

किंवा नि:शुल्क क्रमांक १८००—३०९—४००१ वर संपर्क करावा किंवा श्री. रघुनाथ

ग्रीधा यांच्याशी (०४०) ६७१६ १६०६ वर संपर्क करावादिनांक.

तरतुदींनुसार कागदपत्रे https://ris.kfintech.com/form15 वर सादर करावीत.

मागणी धनाकर्ष नोंदणीकृत डाकेने त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठविण्यात येतील.

www.kfintech.com या संकेतस्थळावर उपलब्ध राहतील.

खाते चालवीत आहेत त्यांच्याकडे नोंदणीकृत/अद्ययावत् करावेत.

तथापि त्यांना पुन्हा मत देण्याचा अधिकार राहणार नाही.

होण्यासाठीच्या सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये दिलेल्या आहेत

मा.वे.) फक्त ई—मतदान सुविधेद्वारेच आयोजित करण्यात येत आहे

CIN: L26942MH1983PLC265166

ENSIGN Regd. Office: A-610, Kanakia Wall Street, 6th Floor, Andheri-Kurla Road,

सदस्यत्व क्र.-A15442

सुविधा उपलब्ध करून देत आहे. जे सदस्य दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेद्वारे मत(मते) नोंदवू शकले नाहीत, त्यांच्यासाठी एजीएमम

ांच्यासह योग्य व्यवस्था केली आहे. ई-मेल नोंदवण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:-

प्रश्नांसाठी एनएसडीएलला evoting@nsdl.co.in इथे ई-मेल लिहावे.

(ii) डिमॅट भागधारकांसाठी कायमस्वरूपी नोंदणी करण्यासाठी

बद्दलच्या नोंदी सदस्यांनी काळजीपूर्वक वाचाव्यात अशी विनंती आहे.

ई-मतदान पद्धतीने मत (मते) देण्याची पद्धत:

दिनांकः 21 ऑगस्ट, 2021

नॅशनल सिक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेडच्या (एनएसडीएल) www.evoting.nsdl.com या वेबसाईटवर उपलब्धे असेल

ायद्याच्या कलम 103 अंतर्गत गणपूर्तीच्या हेतूने केली जाईल

सर्लेल्या तरतुदी आणि या अधिनियमाच्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांचे आणि सिक्युरिटीज् ॲन्ड एक्स्चेंज बोर्ड

नांदणीकृत कार्यालयः आयसीआयसीआय वंक टॉवर्स, वांद्रा - कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रा (पू.), मुंबई - ४०००५१ कॉर्पोरेट कार्यालयः आयसीआयसीआय एचएफसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००५९

शाखा कार्यालयः तळमजला, एचएफसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००५९

शा**खा कार्यालयः** युनिट क्र. एफ – १०९, १ ला मजला, ईस्टर्न बिझनेस डिस्ट्रिक्ट, पेट्रोल पंपाजवळ, एल.बी.एस. मार्ग, भांडुप (प.), मुंबई – ४०००७८ शा**खा कार्यालयः** १ ला मजला, दुकान क्र. १२९, १३०, १३१, १३२, पूनम सृष्टी, सी, डी, ई, एफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, लिकि पार्क, एस. के. स्टोअरच्या समोर, मीरा भाईदर रोड, मीरा रोड (पूर्व), ठाणे – ४०११०७

शाखा कार्यालय: २ रा मजला, ऑफीस २०४, जंबशन ४०६, प्लॉट क्र. ४०६/१ बी, टक्का रोड, पनवेल पश्चिम ४१०२०६ शाखा कार्यालय: परिसर क्रमांक २०१, २ रा मजला, वेस्ट ब्ल्डू, आयसीआयसीआय बैंकेसमोर, वीर सावरकर रोड, ठाणे ४००६०२ शाखा कार्यालय: २ रा मजला, २०३, प्लॉट क्र. २, केटी एप्पायर, स्टेट बैंक ऑफ इंडिबाप्ट्या वर, नवघर, वसई (प.) – ४०१२०२ शाखा कार्यालय: १ ला मजला, ए-१०१, बीएसईएल टेक पार्क, प्लॉट क्र. २९१५ आणि ३१/५ए, वाशी स्टेशनसमोर, वाशी, नवी मुंबई – ४००७०२ शाखा कार्यालय: २ रा मजला, कार्यालय क्र. २०३, साई मिडास, पटियाला हाकसमोर, नगरा, मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर – ४१४००३ खालील कर्जदार/र बैंकेकड्न, त्यांच्याद्वारे पेण्यात आलेल्या मूळ रक्कम आणि त्यावरील व्याजची पराफेड कप्ण्यासाठी आणि नॉन-परफॉर्मिंग अंसेट (एनपीए) म्हणून वर्गीकृत कप्ण्यात आलेले व्याज भएण्यास कसूखार ठरले आहेत. सिक्युरिटावंझेशन औंड रिकस्ट्यशन ऑफ फायनात्शियल ऑस्ट्रस औंड एफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटसेट ऑक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्यावर त्यांना सूचना निर्गमित करण्यात आली होती, जी त्यांच्यापर्यंत							
पोहच अनु.	ली नसत्यामुळे याद्वारे जाहीर सूचना देण्यात येत आहे. कर्जदार/सह-कर्जदार/हमीदाराचे नाव/(कर्ज खाते क्रमांक) आणि पत्ता	अमलबजावणी करण्यात येणारी तारण मत्ता/मत्तेचा पत्ता	सूचना पाठविल्याची	एनपीए तारीख			
क्र. १.	दत्ता घोंडिबा चाफेकर (कर्जदार)/ मीरा दत्ता चाफेकर (सह-कर्जदार) - १/६, रविंद्राश्रम, एलबीएस रोड, अत्तर कीर मेन्शन कं. समोर, भांडुप प., प्राईड हॉटेल, आयसीआयसीआय		तारीख/सूचनेच्या तारखेरोजी थकबाकी २८.०५.२०२१ रू.	२३ मार्च २१			
٦.	बँक, मुंबई - ४०००७८/ एनएचएमयुएम००००८०७००६ पूनम संतोष राय (कर्जदार)/ संतोषकुमार ओमकारहंत राय (सह-कर्जदार) - फ्लॅट क्र. ४०२, बी विंग, अनंतनाथ अपार्टमेंट, तुर्ळीज रोड, विजय नगरजवळ, तुर्ळीज, नालासोपारा पू. मुंबई,	फ्लॅट क्र. ४०८, ४ था मजला, ई विंग, न्यू लिंक रोड, डी आचोळे रोड, नालासोपारा	२,५६,२६२/- २८.०५.२०२१ रू.	२३ मार्च २१			
₹.	ठाणे, महाराष्ट्र, भारत – ४०१२०९/ एनएचएमयुएम००००१२७७४८७ फराह अब्दुलकादर शेख (कर्जदार)/ अब्दुलकादर शेख(सह-कर्जदार) – फ्लॅट क्र. १०४, सी विंग, पाटणकर रेसिडन्सी, साईनगर, नालासोपारा पोलीस स्टेशनवळ, नालासोपारा पश्चिम,	पल्टॅंट क्र. ३०४, ३ रा मजला, ए विंग, पूनम पाम्स, सिद्धिविनायक नगर, नवाली फाटकजबळ, गाव सोपारा, नालासोपारा पश्चिम, एस. क्र. ३०वी, ठाणे, महाराष्ट्र	१,५५,९४७/- २८.०५.२०२१ ₹.	०५ एप्रिल २१			
٧.	ठाणे, ठाणे महाराष्ट्र, भारत - ४०१२०३/ एलएचएमयुएम००००१२६३०११ जुई श्रीकृष्ण देशपांडे (कर्जदार)/ श्रीकृष्ण सदाशिव देशपांडे (सह-कर्जदार), शर्वरी श्रीकृष्ण देशपांडे (सह-कर्जदार), आदित्य चंदृशेखर चंद्र (हमीदार) - ए७०१/७०२, प्रार्थना, स्टार		२६,६३,८२१/- २८.०५.२०२१ रू.	१० जाने. २१			
ч.	सहार रोड, अंधेरी पूर्व, मुंबई, मुंबई महाराष्ट्र, भारत - ४०००६९/ एलएचएमयुएम००००१२५७४४१ विनोद दयालाल फोफळ (कर्जदार)/ धानजी दयालाल फोफळ (सह-कर्जदार),गिरीश जगदीश		१,९१,६९,४१३/ <i>-</i> २८.०५.२०२१	२३ मार्च २१			
ξ.	वाधवानी (सह–कर्जदार), २५ , जितेंद्र मकवाना हाऊ सोसा, स्वस्तिक पार्क, पू. दू. महामार्ग, चेंबूर, मुंबई महाराष्ट्र, भारत – ४०००७९/ एनएचएमयुएम०००००८२६३२९ शरद सीताराम चाळके (कर्जदार)/ सौ. शिवानी शरद चाळके (सह–कर्जदार) – बी ४०३, बी	फ्लॅट क्र. ४०३, मल्हार संकुल सीएचएस लि., आग्रा रोड, मोहिंदर सिंह हायस्कूल	रू. ८३,२१,,४९७/- २८.०५.२०२१	२३ मार्च २१			
७.	टाईप, मल्हार संकुल, ठाणकर पाडा, कल्याण प., कल्याण महाराष्ट्र, भारत - ४२१३०१/ एलएचएमयुएम०००००८/८५४६ हरेश एल. भानुशाली (कर्जदार)/ सौ. गीता हरेश भानुशाली (सह-कर्जदार) - खोली क्र. १३,	समोर, कल्याण (प), कल्याण, महाराष्ट्र – ४२१३०१. सीमाबद्ध द्वारेः उत्तर – टाईप सी, दक्षिण – टाईप बी, सी विंग, पूर्व – अंतर्गत, पश्चिम – टाईप सी पल्टेंट ऋ. १००५, १० वा मजला, ए विंग, बिल्डिंग ऋ. ०१, सहजीवन प्रोजेक्ट,	₹. ३,२८,,२२८/- २८.०५.२०२१	२३ मार्च २१			
	चाळ क्र. सी, शंकर कॉलनी, ६ितसगाव, कल्याण पू., कल्याण, महाराष्ट्र ४२१३०१/ एलएचएमयुएम०००००८३०७९९ उमेश चंद्र बारी (कर्जदार)/ सौ. गीता हरेश भानुशाली (सह-कर्जदार) - खोली क्र. ३, चाळ	तिसगाव नाका, कल्याण (पूर्व), एस क्र एच क्र १२ भाग ६७ सीटीएस क्र. ४३०२, ४३०, ठाणे, महाराष्ट्र – ४२१३०६ सीमाबद्ध द्वारेः उत्तर – तिसगाव रोड, दक्षिण – गोविंद बिल्डिंग, पूर्व – प्रसाद हॉटेल आणि रामकृष्ण मार्केट, पश्चिम – तिसगाव रोड १ ला मजला, एम विंग, लोढा रिजन्सी, के एल एम एन ओ अँड पी को ऑप हाऊ	₹. ६,९४,५६५/- २८.०५.२०२१	२३ मार्च २१			
0.	क. ई, आनंद नगर, दातिवली रोड, दिवा पूर्व, ठाणे, महाराष्ट्र, भारत ४००६९२/ एनएचएमयुएम०००००८३६३४८	सोसा लि., सांद्रप गाव, कत्याण शीळ रोड, डॉविवली पूर्व, एस क्र. ४६, ४७, ४८ फ्लॅट क्र. १०१, ठाणे, महाराष्ट्र – ४२१२०४, सीमाबद्ध द्वारेः उत्तर – एन विंग, दक्षिण – अंतर्गत रस्ता, पूर्व – ई विंग, पश्चिम – एन विंग	रू. ८,३४,२५५/-	(())			
۶.	मीना सुनील पवार (कर्जदार)/ श्री. सुनील माधव पवार (सह-कर्जदार) – खोली क्र. १, चाळ क्र. २, पांडे चाळ, शिवनगरी रोड, शंकर नगर, मोहोने, आंबिवली (पू), ठाणे, ठाणे महाराष्ट्र ४२११०२/ एलएचएमयुएम००००१२५०१८९		२८.०५.२०२१ ₹. १२,४९,७०१/-	५ एप्रिल २१			
	मोह युनुस मकबूल अन्सारी (कर्जदार)/सौ. मिलातुत्रशा युनुस अन्सारी (सह-कर्जदार) - खोली क्र. २५ ५१, न्यू कॉलेट्रॉल कंपाऊंड, न्यू मालवणी, मालाड प., खाकोडी, मुंबई, मुंबई महाराष्ट्र ४०००९५/ एलएचएमबीपी००००१३२०७७६	रोड क्र ४, दक्षिण - १३९ वैभव, पूर्व - चाळ, पश्चिम - आरएससी रोड क्र ४	१०.०५.२०२१ ₹. ३२,०२,०२१/-	३१ जाने. २१			
११.	मनीमेघलाई पत्नीर सेवलम (कर्जदार)/ अप्पाण्णा (सह-कर्जदार) - खोली क्र. १३ चाळ क्र. १, अनिल आनंद इस्टेट, विलेज रोड, मांडुप, मुंबई, महाराष्ट्र, भारत - ४०००७८/ एलएचएमबीपी००००१३०३११२	फ्लॅट क्र. ५१८, ५ वा मजला, बिल्डिंग एन के ८, न्यू आम्रपाली सीएवएस लि., एमएमआरडीए कॉलनी, कांजूरमार्ग प, ५१८, मुंबई, महाराष्ट्र ४०००४२. सीमाबद्ध द्वारे: उत्तर- के९ प्रभात बिल्डिंग, दक्षिण - के७ स्वप्नपूर्ती बिल्डिंग, पूर्व - रेल्वे ट्रॅंक, पश्चिम - इसारत	१०.०५.२०२१ रू. ३०,००,२९८/-	३१ डिसें २०			
१२.	मंगेश तुकाराम डावरूंग (कर्जदार)/ मुणाली मंगेश डावरूंग (सह-कर्जदार) - १०२ बी, न्यू विजय सीएचएस, फाट्रवाडी, गोखिवरे, वसई पूर्व, गोखिवरे, वसई, ठाणे - ४०१२०८/ एलएचएमएमआर००००१३३४२२६	पलॅट क्र. १०३, १ ला मजला, बी विंग, न्यू विजय सीएचएसएल, फाट्रवाडी, गोखिवरे, वसई पूर्व, जिल्हा पालघर ११८ १०३, ठाणे - ४०१२०८, महाराष्ट्र - ४०१२०८	१५.०६.२०२१ रू. १६,५७,३४१/-	५ एप्रिल २१			
	फिरोज अली (कर्जदार)/ रूबीना बानो (सह-कर्जदार) – २०३, माऊली सीएचएस लि, भक्ती पार्क, मीरा रोड, मीरा रोड पूर्व, ठाणे – ४०११०७/ एलएचएमएमआर००००१३२३३१७ आचेलाल काशीनाथ सहानी (कर्जदार)/ विजयनाथ के. साहनी (सह-कर्जदार) – पोस्ट	प्लॉट क्र. ९५, ३ रा मजला, डेल्विन अपेक्स, दृष्टी अपार्टमेंट, बुद्धुक सावरोली, शहापूर, शहापूर ठाणे ८, ठाणे – ४२१६०२ १ ला मजला, ए विंग, अन्वी हेरिटेज, एच एन ७, सीएएस क्र. १६७७, शुभा बिल्डिंग	२८.०५.२०२१ रू. ३१,०८,९९८/- १०.०५.२०२१	३१ मार्च २१ ३१ डिसें २०			
	चोवक, ता. खालापूर, तारापूर, रायगड, रायगड, पनवेल, महाराष्ट्र, भारत ४१०२०६/ एलएचपीव्हीएल००००१३१४०६६ संतोष हरीभाऊ जोडे (कर्जदार) घर क्र. ३२७, न्यू पोसरी, मोहोपाडा, चंभर्ली, खालापूर, ०	जबळ, चिंचवली ३४ १०५, खोपोली, महाराष्ट्र ४१०२०३, सीमाबद्ध द्वारेः उत्तर– विंग बी, दक्षिण – बालाजी बिल्डिंग, पूर्व – विंग ई, पश्चिम – रस्ता	₹. १७,२७,४३१/- २८.०५.२०२१	११ मार्च २१			
	रायगड ४१०२२२/ एलएचपीव्हीएल००००१२८८५९४ समीर जयसिंग नेगनानी (कर्जदार), जयश्री समीर नेगनानी (सह-कर्जदार)/ ए५ - २३०, फेज ११, उमिया कॉम्प्लेक्स, टिटवाळा पूर्व, ठाणे ४२१६०५/ एलएचकेएचपी००००१२८९१०२ रोपेण गांट्रगा विजयस्य (कर्जदार) सीर्पा गोण विजयस्य (सह-कर्जदार) पूर्वे कर्ज १९९०	, , , , , , , , , , , , , , , , , , , ,	₹. २५,७०,९४५/- २८.०५.२०२१ ₹. १०,८६,९१६/-	२३ मार्च २१			
	मंगेश पांडुरंग निवलकर (कर्जदार)/दीमी मंगेश निवलकर (सह-कर्जदार)/ फ्लॅट क्र. ई ११९, सातिया ज्योत, अडल नेरे, पनवेल, महाराष्ट्र, भारत ४१०२०७/ एलएचकेएचपी००००१२८३२५१ चिराग शाह (कर्जदार)/श्री भावेश शाह (सह-कर्जदार), सौ. विलासबेन जयप्रकाश शाह		२८.०५.२०२१ रू. १६,५२,५३४/- १०.०५.२०२१	१० जाने. २१ ३१ जाने. २१			
88.	(सह-कर्जदार)/ ३०३, वसंत विला सीएचएस लि.,, विद्या मंदीर रोड, दहिसर पूर्व, मुंबई महाराष्ट्र ४००६८ / एनएचटीएनई००००१२८३८८१ प्रकाश आबाजी लोखंडे (कर्जदार)/सौ. ज्योती प्रकाश लोखंडे (सह-कर्जदार)/ मिलिंद नगर,		₹. १५,७४,५२५/- १०.०५.२०२१	३१ जाने. २१			
	काटेमानवली, काटेमानवली एफ केबिन, कल्याण पू., कल्याण ठाणे महाराष्ट्र ४२१३०६ / एनएचटीएनई००००१२७३४४९	कर्जत हिस्सा क्र. ४२, अनु. क्र. ८७, प्लॉट क्र. ३८ ३०४, नवी मुंबई, महाराष्ट्र ४९०२०१. सीमाबद्ध द्वारेः उत्तर- बंगला, दक्षिण - बंगला, पूर्व - चालू काम असणारी इमारत, पश्चिम - बंगला	₹. १३,४९,२१३/-				
	तेजस नवाले (कर्जदार)/श्री. राजेश देवराम नवाले (सह-कर्जदार), श्री. योगेश देवराम नवाले (सह-कर्जदार)/ १९, फिल्ड एम डेपो द्वारे ५६ अपो. १९, फिल्ड एम डेपो द्वारे ५६ अपो. पनवेल, महाराष्ट्र ४१०२२१/ एनएचटीएनई००००१२८३२२९		१०.०५.२०२१ ₹. ३२,१४,५२३/-	२८ फेब्रु २१			
	लिज्झु बेरजाना यारबुडे (कर्जदार)/बेरजाना हिमा यारबुडे (सह-कर्जदार)/ खोली क्र. ७०१, भीमा चाळ, गेट क्र. ५, कालिना चर्च, कर्वे नगर. सेट मेरी कॉलेज, सांताक्रुझ पूर्व, मुंबई, महाराष्ट्र ४०००९/ एनएचटीएनई००००१२६६४८४ मंगेश आर. भोरापकर (कर्जदार)/सी. रेशमा मंगेश भोरापकर (सह-कर्जदार)/ फ्लॅट क्र. १०२,	१ ला मजला, ऑर्किंड पार्क, ममदापूर पोस्ट डिक्रेंम कत्तिज रोड, नेत्ळ प., रायगड, लोणावळा ४९०९४ अनु. क्र. १६९, फ्लॅट क्र. १०४, लोणावळा, महाराष्ट्र ४१०१०९ सीमाबद्ध द्वारेः उत्तर- ड्रीम्स, दक्षिण - रस्ता, पूर्व - खुले, पश्चिम - ड्रीम्स बी विंग, तिसरा मजला, भृथ्वी को ऑप सीएचएस लि., रमेशवाडी, शिवसेना	१०.०५.२०२१ ₹. १५,८३,०८३/- १०.०५.२०२१	२८ फेब्रु २१ ३१ जाने. २१			
	श्रीपाद अपार्टमेंट, स्वामी समर्थ नगर, रमेश वाडी, बदलापूर प., ठाणे, महाराष्ट्र ४२१५०३/ एनएचटीएनई००००१२६३१४२	कार्यालयाजवळ, कुळगाव बदलापूर प., एस. क्र. ८२, फ्लॅट क्र. ३०२, ठाणे, महाराष्ट्र - ४२९५०३ सीमाबद्ध द्वारेः उत्तर- तुलसी आर्केड, दक्षिण - मुख्य रस्ता, पूर्व - रस्ता, पश्चिम - तुलसी आर्केड	रू. १४,८५,०१५/-	43 -1111 (3			
	आसती सुनील पर्वणी (कर्जदार)/श्री. सुनील माधवदास पर्वणी (सह-कर्जदार)/ए - २ फ्लॅट क्र. ३०३, मीरा वाटिका, रिलायन्स रेसिडन्सीजवळ, उल्हानगर, ठाणे, महाराष्ट्र ४२१५०१/ एनएचटीएनई००००१२७१२६६	क्र. ३०३, ठाणे, महाराष्ट्र – ४२१५०१	१०.०५.२०२१ ₹. १३,३४,३७८/-	३१ ऑक्टो.२०			
	अरविंद त्रिभुवन दुवे (कर्जदार)/अजिता अरविंद दुवे (सह-कर्जदार)/फ्लॅट क्र. १९०१, सोका विल्डिंग, ए२, वाली अपार्टमेंट्स, घोडवंदर रोड, भाईंदर पाडा, ठाणे, महाराष्ट्र, भारत ४००६१५/ एनएचटीएनई००००१३१८२७५ जावळे मंगेश चंद्रकांत (कर्जदार)/चंद्रकांत जावळे (सह-कर्जदार)/सी ७०१, वृंदावन	गट क्र. ३९१, फ्लॅट क्र. ००१ आणि ००२, ठाणे, महाराष्ट्र - ४०१४०४. सीमाबद्ध द्वारेः उत्तर- खुले क्षेत्र, दक्षिण - अंतर्गत रस्ता, पूर्व - इमारत, पश्चिम - खुले क्षेत्र	१०.०५.२०२१ रू. ७०,१३,००९/- १०.०५.२०२१	२८ फेब्रु २१ ३० नोव्हें. २०			
	जावळ नगरा चंद्रकारा (कंजदार)/ युक्तारा जावळ (सह-कंजदार)/सा उपर, यूरावन पॅराडाईज, केलाश पार्कजवळ, गांधारी, ठाणे, महाराष्ट्र ४२१३०१/ एनएचटीएनई००००१२६३७४० केलाश जानू दिघे (कर्जदार)/सुमन जे. दिघे (सह-कर्जदार)/घर क्र. ३३, खाड्याचा पाडा,	महाराष्ट्र ४२१३०१, सीमाबद्ध द्वारेः उत्तर- इमारत, दक्षिण - साई संकुल, पूर्व - साई गौरव, पश्चिम - साई प्रकाश	₹0.04.4047 ₹0. 20,20,99€/- 20.04.2028	३१ जाने. २१			
२७.	पाशाणे गाव, मानिवली, रायगड, ठाणे, महाराष्ट्र, भारत ४०११०१/ एनएचटीएनई००००१२८९८९४ मालिनी नागदा (कर्जदार)/धर्मेंद्र नागदा (सह-कर्जदार)/ई २०५, श्री ओम साई प्रसाद,		रू. १४,३१,५५५/- २८.०५.२०२१	४ फेब्रु. २१			
२८.	मंजाली, दीपाली पार्क, बदलापूर प., ठाणे ४२१५०३/ एनएचटीएनई००००१२६४५४४ सुनील श्यामसुंदर बोहरा (कर्जदार)/सीमा सुनील बोहरा(सह-कर्जदार)/एक्झोटिका डी २२०२, कासा रिजो गोल्ड, कल्याण शीळ रोड, डॉबिवली ठाणे ४२१२०४/	२०५, ठाणे ४२१५०३ २३ वा मजला, सीटीएस ११८, एच एफ रेसिडन्सी, तानाजी नगर रोड क्र. १, गणेश टेकडी, मालाड पूर्व, मुंबई सीटीएस ११८ एल २३०८, मुंबई ४०००९७	₹. ७,५४,३८२/- २८.०५.२०२१ ₹.	५ जाने. २१			
२९.	एनएचटीएनई००००१२९८५५८ सुनिता शंभू सिंह (कर्जदार)/श्री. अमनकुमार सिंह (सह-कर्जदार)/इमारत क्र. ६, फ्लॅट क्र. ४ ब्लॉक क्र. ६, एल टाईप, ओस्टवाल वंडर सिटी, पालघर, बोईसर पू., पालघर, महाराष्ट्र ४०१५०१/ एलएचव्हीएसआय००००१३१६११७		₹४,५१,७५४/- १०.०५.२०२१ ₹. २४,२१,३०१/-	३१ जाने. २१			
	सुदेश सूर्यकांत कांबळे (कर्जदार)/श्री. किशोर सूर्यकांत कांबळे (सह-कर्जदार), सौ. सानवी सुदेश कांबळे (सह – कर्जदार)/ फ्लॅट क्र. २०४, आचोळे क्लासिक बिल्डिंग, विट्ठल मंदिराजवळ, नालासोपारा पूर्व, पालघर, महाराष्ट्र, भारत ४०१२०९/ एलएचव्हीएसआय००००१३१६४८६	विंग ए, ३ रा मजला, वीणा वेलोसिटी लि., सनसिटी लेआऊट, १०० फूट रोड, दिवाणमन, वसई पश्चिम, वसई पश्चिम ९१२, फ्लॉट क्र. ३०६, वसई रोड, महाराष्ट्र ४०१२०२ सीमाबद्ध द्वारेः उत्तर- बाग, दक्षिण - ए विंग, पूर्व - इमारत, पश्चिम - बाग	१०.०५.२०२१ रू. ६०,०५,१५६/-	३१ जाने. २१			
	विनोद जे. कासारे (कर्जदार)/ फ्लॅट क्र. ३०३, पारस अपार्टमेंट, समेळ पाडा रोड, सुखकर्ता चौक, समेळ, नालासोपारा पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र, भारत ४०१२०३/ एलएचवहीआसआर००००१२९००४०		१०.०५.२०२१ रू. १७,२८,६६०/- १०.०५.२०२१	३१ जाने. २१ ३१ डिसें. २०			
	हमतकुमार बबल्लाल गेहलीट (कर्जदार), सुखिया देवी बबल्लाल गेहलीट (सह-कर्जदार)/ बरील मजला, खोली क्र. ३, मृत्यूछाया चाळ, मोरे वाडी, तेरे गृह्धी, वसींवा, अंधेरी प., मुंबई, महाराष्ट्र, भारत ४०००६१/ एलएचव्हीएसआय००००१३०२६७२ औटो देवस्सी कन्नमपुङ्झा (कर्जदार), अंनी लोनप्पन कन्नमपुङ्झा (सह-कर्जदार)/ फ्लॅट क्र.		₹. ३०,५४,४८७/- १५.०६.२०२१	५ एप्रिल २१			
	३०१, श्रीजी अपार्टमेंट, प्लॉट क्र. बी७२ १, सेक्टर क्र. २३, दारावे, नेरूळ, नवी मुंबई ४००७०६/ एलएचएमयुएम००००१२९३५३९ लालासाहेब बापुराव गायकवाड (कर्जदार), सुनीता लालासाहेब गायकवाड (सह-कर्जदार)/	क्र. ११०४, पनवेल ४१०२०६, महाराष्ट्र ४१०२०६ पलॅट क्र. ५३०२, ५३ वा मजला, अधिराज सामयाना बिल्डिंग ३बी बी विंग, रॅपिड	₹. ४९,१८,८४४/- २८.०५.२०२१	६ मार्च २१			
31	इमारत । १ए, फ्लॅट क्र. ३१, ८ वा मजला, सेक्टर २७, प्लॉट क्र. २४ ए२झेड इंडिया कॉलनी, नेरूळ, नवी मुंबई, महाराष्ट्र, भारत ४००७०६/ एलएचव्हीएसएच००००१३१७८८४	ॲक्शन फोर्स, गाव रोहिंजन, तालुका पनवेल रायगड, एस क्र. ६४२, नवी मुंबई, महाराष्ट्र ४१०२१० सीमाबद्ध द्वारेः उत्तर- खुली जागा, दक्षिण - खुली जागा, पूर्व - खुली जागा, पिंधम - खुली जागा २ रा मजला, साई यमुना अपार्टमेंट, अहमदनगर, एस. क्र. १२८ २ १ प्लॉट क्र. ४८,	₹. ₹४,४२,२३०/-	e 			
₹. ₹.	रविंद्र राधाकृष्ण दामले (कर्जदार), मंदा राधाकृष्ण दामले (सह-कर्जदार), राधाकृष्ण दादा दामले (सह-कर्जदार)/ एस. क्र. १२८ २ १ ४८, गावरे नगर, कोपरगाव, अहमदनगर, अहमदनगर ४२३६०१/ एलएचएडीआर००००१२५२७०० शरद जनार्दन म्हस्के (कर्जदार), सुवर्णा शरद म्हस्के (सह-कर्जदार)/ सरोला बड्डी ०१,	फ्लॅट क्र. ३०४, अहमदनगर ४२३६०१	१५.०६.२०२१ रू. ९,७८,९१९/- १५.०६.२०२१	६ मे २१			
	अहमदनगर, अहमदनगर ४१४२०१/ एलएचएडीआर००००१३२५६६३	१०६/१०७/१०८/७, अहमदनगर २४६/१, रो हाऊस क्र. ७, अहमदनगर ४१४००१. सीमाबद्ध द्वारेः उत्तर- रस्ता, दक्षिण – प्लॉट क्र. १०१, १०२, १०३, पूर्व – रो हाऊस ६, पश्चिम – रो हाऊस ८	रू. १४,७८,२४९/-				
	संतोष सुरेश डहाळे(कर्जदार)/ हाऊस क्र. ८५५, भूषण नगर, दत्ता चौक, भूषण नगर, अहमदनगर, अहमदनगर महाराष्ट्र, भारत ४१४००१ एलएचएडीआर००००१२७७१०१	क्र. २८२९ ९३, अहमदनगर महाराष्ट्र ४१४००५. सीमाबद्ध द्वारेः उत्तर- कॉलनी रोड, दक्षिण - प्लॉट क्र. ८९ आणि ९०, पूर्व - प्लॉट क्र. ९४, पश्चिम - कॉलनी रोड	१०.०५.२०२१ ₹. १९,७३,७९२/-	३० सप्टें. २०			
	छबुराव थकाजी आढव(कर्जदार)/सौ. संगीता छबुराव आढव (सह-कर्जदार) २१९ १ नवनाथ नगर, सोनाई नेवासा, सोनई जिल्हा अहमदनगर, अहमदनगर महाराष्ट्र, ४१४१०५ एलएचएडीआर००००१११७२०९ सौ. संगीता छबुराव आढव(कर्जदार) आढव छबुराव यांच्या पत्नी /श्री. छबुराव थकाजी आढव(सह-कर्जदार) बाही कारवाडी सोनाई, नेवासा, जिल्हा अहमदनगर, अहमदनगर	कँम, वडारवाडी, एस क्र. २ए४बी, फ्लॉट क्र. १०८,अहमदनगर महाराष्ट्र ४१४००२ स्वरानंद अपार्टमेंट, मधुबन नगर ढेवळेजवळ, ताठी कार्यालय, ताई नगर, एस. क्र.	१०.०५.२०२१ रू. १३,३८,०४९/- १०.०५.२०२१ रू.	३१ जाने. २१ ३१ जाने. २१			
٧٥.	महाराष्ट्र, ४१४१०५ एलएचएडीआर००००१०४९३७५ अशोक वामन थिटे(कर्जदार)/मनिषा अशोक थिटे (सह-कर्जदार) कोथुल, अहमनगर, श्रीगोंदा, महाराष्ट्र, श्रीगोंदा, श्रीगोंदा, महाराष्ट्र, भारत ४१३७२८		१६,४१,६७७/- १०.०५.२०२१ ₹.	३० सप्टें. २०			
४१.	एलएचएडीआर००००१२७५४७३ अशोक वामन थिटे(कर्जदार)/मनिषा अशोक थिटे (सह-कर्जदार) कोधुल, अहमनगर, श्रीगोंदा, महाराष्ट्र, श्रीगोंदा, श्रीगोंदा, ४१३७२८ श्रीगोंदा, महाराष्ट्र, भारत	ं हॉटेल शिवमल्हार, तालुका श्रीगोंदा, अहमदनगर ४१३७०१, गट क्र. ५१९५, पिन ४१३७०१ सीमाबद्ध द्वारेः उत्तर- लेट लॅंड, दक्षिण - धोन्ने लॅंड, पूर्व - रस्ता, पश्चिम	१९,६०,८२३/- १०.०५.२०२१ रू.	३० सप्टें. २०			
87.	४१३७८८/एलएचएडीआर००००१२७५४२६ श्रीरंग परशुराम दळवी (कर्जदार)/स्वाती श्रीरंग दळवी (सह-कर्जदार)/ २३, सर्ल्हे क्र. ३१२/१, नंदनवन नगर, मिस्ताबाग सावेडी, अहमदनगर ४१४००३, अहमदनगर महाराष्ट्र, भारत ४१४००१/ एलएचएडीआर००००१२५८९०८	– कोळगाव रोड नंदवन नगर, गाव काडेगाव सावेडी, एस क्र. ३१२१ प्लॉट क्र. २३, अहमदनगर, महाराष्ट्र ४१४००३ सीमाबद्ध द्वारेः उत्तर– ख रोड, दक्षिण – एस क्र. ३१२/२, पूर्व – प्लॉट क्र. २४, पश्चिम – प्लॉट क्र. २	₹४,८९,८९२/- १०.०५.२०२१ ₹. २८,११,१५३/-	३० नोव्हें. २०			
४३.	निर्देश इहाळे (कर्जदार)/जय भवानी ज्वेलरी, गाळा क्र. १०, रेनाविकर मार्केट, शेंगा गली, अहमदनगर, अहमदनगर, महाराष्ट्र, भारत ४१४००१/ एलएचएडीआर००००१२६१९९९		१०.०५.२०२१ रू. १६,६०,९५३/-	३० सप्टें. २०			
	संतोष सुरेश डहाळे (कर्जदार)/जय भवानी ज्वेलरी, गाळा क्र. १०, रेनाविकर मार्केट, शेंगा गली, अहमदनगर, अहमदनगर, महाराष्ट्र, भारत ४१४००१/ एलएचएडीआर००००१२६२०००	अहमदनगर, महाराष्ट्र ४१४००६	१०.०५.२०२१ रू. १९,६८,६२७/-	३० सप्टें. २०			
४५.	संतोष कारभारी वर्षे (कर्जदार)/योगिता संतोष वर्षे (सह - कर्जदार), यरमळ वर्षे वस्ती येथे, वरवंडी, पोस्ट अश्वी केडी, ता. संगमनेर, संगमनेर, महाराष्ट्र, भारत ४१३७३८/ एलएचएडीआर०००००८३२१०७	घुलेवाडी येथे, तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर, समर्थ समृद्धी प्लाझा, एस क्र. २२४ २, भाग ३० ३१ ३२९ फ्लॅट क्र. २, पहिला मजला, प्लॉट क्र. ४, संगमनेर, महाराष्ट्र ४२६०५. सीमाबद्ध द्वारेः उत्तर- बँक मार्जिन, दक्षिण - फ्रंट मार्जिन, पूर्व - साईड मार्जिन, पश्चिम - फ्लॅट क्र. १	१०.०५.२०२१ रू. १५,१२,५८२/-	३० सप्टें. २०			
	शिवाजी शंकर राठोड (कर्जदार)/अल्का विट्टलराव चव्हाण (सह - कर्जदार), अकोले रूरल हॉस्पिटल, पोस्ट अकोले थेथे, अकोले, जिल्हा अहमदनगर, अकोले, महाराष्ट्र, भारत ४२६०१/ एलएचएडीआर०००००८७३४६८	१०, दुसरा मजला, अहमदनगर, महाराष्ट्र ४२२६०५. सीमाबद्ध द्वारेः उत्तर- फ्लॅट क्र. ९, दक्षिण - रस्ता, पूर्व - एस क्र. १३१भाग, पश्चिम - फ्लॅट क्र. ११	१०.०५.२०२१ ₹. २१,२७,९६०/-	३० नोव्हें. २०			
४७.	अब्दुल रहीम फकीर मोहम्मद कुरेशी (कर्जदार) फकीर मोहम्मद कुरेशी यांचे पुत्र/बेपरी मोहल्ला मस्जिदजवळ, घर क्र. १८४४, बेपरी मोहल्ला, अहमदनगर, महाराष्ट्र, भारत ४१४००१/ एलएचएडीआर००००१२६४२६४	क्र. १८५५, अहमदनगर, महाराष्ट्र ४१४००१. सीमाबद्ध द्वारेः उत्तर- पाथवे आणि रस्ता, दक्षिण - पाथवे आणि सीटीएस क्र. १९८६, पूर्व - पाथवे आणि रस्ता, पश्चिम - ब्लॉक क्र. १९	१०.०५.२०२१ ₹. ३२,१५,६४२/-	३१ ऑक्टो. २०			
8८.	आझाद गुलाब पटेल शेख (कर्जदार)/फरहातलाजमा आझाद पटेल शेख (सह-कर्जदार) जी पी डेअरी अथवा डेअरी प्रॉडक्ट्स प्रायक्हेट लिमिटेड, एच क्र. ०१, अनु. क्र. ३२०, जाधव वाडी, अहमदनगर रोड, अहमदनगर, अहमदनगर, महाराष्ट्र, भारत ४१४००१/ एलएचएडीआर००००१२४६३२१	४१४००२. सीमाबद्ध द्वारेः उत्तर- ब्लॉक क्र. १७, दक्षिण - रस्ता, पूर्व - रस्ता,	१०.०५.२०२१ रू. १९,८०,००८/-	३१ डिसें. २०			
४९.	विक्रम सहदेव महाजन (कर्जदार)/ राणी विक्रम महाजन (सह-कर्जदार) रेल्वे कार्टर क्र. आरबी I, ४६९बी, बांगला साईड दौंड, तालुका दौंड, योग्य पिन ४१३८०४, पुणे, दौंड, महाराष्ट्र, भारत ४१२२०३/ एलएचएडीआर००००१२५६६३८		१०.०५.२०२१ रू. २३,१२,९५३/-	३१ डिसें. २०			

नुचनेला पर्याय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. वरील कर्जदार(रा) आणि/ वा त्यांच्या हमीदारांना (लागू असल्यास) सदर सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत थकबाकी रकमेचा भरणा करण्य मुद्धा देण्यात येत आहे. अन्यथा, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्त्रियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या तरतुदी अन्वये पुढील पावले उचलण्यात येतील.

आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड

डिश टीवी इंडीया लिमिटेड करित रणजित सिंग कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी